

**कंत्राटदारांच्या नोंदणीचे सुधारीत नियम  
बेरोजगार अभियंत्यांना सवलती.**


महाराष्ट्र शासन  
सार्वजनिक बांधकाम विभाग,  
शुध्दीपत्रक क्र. सीएटी-१०९७/प्र.क्र.४२/इमारती-२  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२  
दि. २३-३-२००१

संदर्भ:- शासन निर्णय क्रमांक: सीएटी-१०९७/प्र.क्र.४२/इमारती-२,  
दिनांक : २३-१-२००१

**शुध्दीपत्रक**

दिनांक २३-१-२००१ च्या शासन निर्णयामध्ये प्रस्तावना समोरील पहिल्या ओळीत,  
विद्युत अभियंत्यांना वर्ग-३ मध्ये असे नमुद केले आहे. त्याऐवजी विद्युत अभियंत्यांना  
वर्ग-ड मध्ये, असे वाचावे

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने.



(शा.ना.भालेराव)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

मा. मुख्यमंत्री, ह्यांचे प्रधान सचिव,  
मा. मंत्री (सा.बां.)/पाटबंधारे ह्यांचे खाजगी सचिव,  
मा. राज्यमंत्री (सा.बां.)/पाटबंधारे ह्यांचे खाजगी सचिव,  
वित्त विभाग/सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय,  
महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र राज्य मुंबई/नागपूर,  
महालेखापाल, लेखापरीक्षा, महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर,  
सचिव (रस्ते)/सचिव (बांधकाम), सार्वजनिक बांधकाम विभाग, ह्यांचे स्वीय सहाय्यक,  
पाटबंधारे विभाग, मंत्रालय,  
सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय,

१२४७ (२०००-२-२००१) १

प्रत, माहितीसाठी व आवश्यक कार्यवाहीसाठी,

सर्व मुख्य अभियंते, सा.बां.विभाग/पाटबंधारे विभाग,  
मुख्य अभियंता, बृहन्मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरण, मुंबई, महाराष्ट्र,  
गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा), मुंबई,  
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई,  
व्यवस्थापकीय संचालक, शहर व औद्योगिक विकास महामंडळ, (सिडको), निर्मल  
बिल्डींग, नरीमन पॉइंट, मुंबई/महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई,  
पाटबंधारे विकास महामंडळ, कृष्णा/तापी/गोदावरी/विदर्भ,  
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एक्सप्रेस टॉवर्स, मुंबई,  
आयुक्त, सर्व महानगरपालिका (२ प्रतीसह),  
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषदा,  
अधीक्षक अभियंता, व प्रादेशिक अधिकारी, भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय (MOST), चेंबूर,  
मुंबई,  
सर्व अधीक्षक अभियंते, सा.बां.विभाग/पाटबंधारे विभाग,  
अधीक्षक अभियंता, पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, वरळी,  
मुंबई/महानगरपालिका, ठाणे/पुणे/कल्याण,  
संचालक, उपवने आणि उद्याने, मुंबई,  
प्रतिनियुक्तीवरील सर्व अधिकारी,  
सर्व कार्यकारी अभियंते, सा.बां.विभाग/पाटबंधारे विभाग/जिल्हापरिषद,  
सर्व अधिकारी/कार्यासन अधिकारी, सा.बां.विभाग/पाटबंधारे विभाग, मंत्रालय,  
कार्यासन इमारती-२ (निवड नस्ती).

—

सच १३४७ (२०००-३-२००१) १ अ.